

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Tender No : Tender No.154/2020-21/SE/Q. JJM(2020-23)- Kareepra grama panchayath - Rvss to Kareepra-Extension of distribution system to uncovered area of Kareepra, EMD :Rs. 500000, Tender fee : Rs. 15000+2700(18% GST- It will be paid by the contractor on reverse charge basis while filing his returns). Last Date for submitting tender : 03-03-2021 02:00:pm, Phone : 0474 2745293

Website : www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in.

KWA-JB-GL-6-1031-2020-21

RP - Sanjiv Goenka Group
firstsource
GROWING LEGACIES
Stay Ahead

FIRSTSOURCE SOLUTIONS LIMITED
CIN: L64202MH2001PLC134147
Registered Office: 5th Floor, Paradigm 'B' wing, Mindspace, Link Road, Malad (West), Mumbai - 400 064
Tel: + 91 22 6666 0888, Fax: + 91 22 6666 0887
Web: www.firstsource.com, Email: complianceofficer@firstsource.com

NOTICE
The Board of Directors of the Company at their meeting held on 9th February 2021 have declared an Interim Dividend for the financial year ending 31st March 2021 @ Rs. 3/- per share i.e. 30% on the paid-up equity share capital of the Company to those members whose names will appear on the Company's Register of Members, or will appear as Beneficial Owners at the close of the business hours on Friday, 19th February 2021 as per the particulars to be furnished by the Depositories viz. National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited.

By order of the Board of Directors
Sd/-
Pooja Nambiar
Date : 10th February 2021
Place : Mumbai
Company Secretary & Compliance Officer

MAYURBHANJ TRADES AND AGENCIES LIMITED
CIN: L24117WB1957PLC032222
Regd. Office: 7, WATERLOO STREET, 2ND FLOOR, KOLKATA-700069
Website: www.mayurbhanjtrades.in, Email: info.mayurbhanj@gmail.com, Ph No.: 033 2248 0602

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended December 31, 2020

Sl. No.	Particulars	Nine months ended			Quarter ended 31-Dec-2019 (Unaudited)
		Quarter ended 31-Dec-2020 (Unaudited)	31-Dec-2020 (Unaudited)	31-Dec-2020 (Unaudited)	
1	Total income from operations (net)	32.37	55.05	19.01	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	4.42	5.42	3.20	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	4.42	5.42	3.20	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	4.42	5.42	3.20	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	20.00	20.00	20.00	
6	Equity Share Capital	2.21	2.71	1.60	
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (Not annualised)	2.21	2.71	1.60	

Notes:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the listed entity www.mayurbhanjtrades.in
b) Ind AS compliant Financial results for the quarter and nine months ended December 31, 2020 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on February 10, 2021.

For and on behalf of the Board of Directors
Harendra Singh
(DIN - 06870959)
Date: 10.02.2021
Place: Kolkata
Whole-Time Director & CFO

DUROPLY INDUSTRIES LIMITED

(Formerly: SARDA PLYWOOD INDUSTRIES LIMITED)
Regd. Off: 9 Parsee Church Street, Kolkata - 700001
Phone No: (033) 2265 2274. E-mail: corp@duroply.com Website: www.duroply.in
CIN: L20211WB1957PLC023493

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

PARTICULARS	Quarter Ended			Year Ended
	31.12.2020 (Unaudited)	30.9.2020 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)	
1. Total Income from operation	5686.76	5179.60	5473.73	16499.04
2. Net Profit / (Loss) for Ordinary Activities before tax	1.94	(493.81)	5.03	(1625.93)
3. Net Profit / (Loss) for Ordinary Activities after tax	15.33	(370.17)	(2.28)	(1179.79)
4. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period and Other Comprehensive Income (after tax)]	5.61	(379.69)	(16.03)	(208.35)
5. Equity Share Capital (Face value of ₹ 10/- per Share)	646.36	646.36	646.36	646.36
6. Other Equity (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	7110.10
7. Earnings per share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised) (in ₹)	0.24	(5.73)	(0.04)	(18.28)

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Nine Months Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Nine Months Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website www.duroply.in
2. The above results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on 10th February, 2021.
3. On 24th September, 2020 as a part of business reorganisation the Company's board of directors had approved transfer of its Tea Manufacturing business to Tejan Techno Agro Limited, together with all tangible and intangible assets as specified in the business transfer agreement ("BTA") in relation to tea manufacturing business facility at Jeypore, Dibrugarh, Assam (referred to as tea business), as a going concern through slump sale. The Divestment was approved by the shareholders of the Company in their Annual General Meeting held on 17th October, 2020. The transfer of tea business to Tejan Techno Agro Limited is subject to the satisfaction of conditions precedent as stipulated in the Agreement NOC from PNB for release of charge was received after the quarter end date but before the meeting date hence the effect of the BTA has not been taken in the result.
4. Previous period's figures have been reclassified/regrouped/restated, wherever necessary.

By Order of the Board
Sd/-
SUDEEP CHITLANGIA
Managing Director
DIN 00093908

INDOFIL INDUSTRIES LTD.

CIN: U24110MH1993PLC070713
Registered Office: Kalpataru Square, 4th Floor, Kondivita Road, Off Andheri - Kuria Road, Andheri (East), Mumbai - 400059 Email: info@indofil.com Website: www.indofil.com Telephone No.: +91 (22) 66637373 Fax: +91 (22) 2832 2272

Notice
(For the kind attention of Shareholders of the Company)

Sub: Transfer of Unclaimed Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) / IEPF Suspend Account

This Notice is published pursuant to the provisions of the Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs effective from September 7, 2016.
The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which the dividends have not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Suspend Account. It may be noted that the Company has already transferred unclaimed dividend in respect of the final dividend declared in the financial years 2012-13. The corresponding shares of the mentioned dividend account will be transferred to the IEPF by or before 22 May, 2021 as per the prescribed procedure.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose dividend has been transferred and corresponding shares are liable to be transferred to IEPF/ IEPF Suspend Account under the said Rules for taking appropriate action(s) by or before 22 May, 2021.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Suspend Account on its website at https://www.indofil.com/investor-relations/unclaimed-dividends to verify the details of unclaimed shares liable to be transferred to IEPF/ IEPF Suspend Account.

Shareholders may note that both the unclaimed dividends and the shares transferred to IEPF/ IEPF Suspend Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by the concerned shareholder from IEPF Authority by making an application in IEPF-5 as prescribed under the Rules. As per the above mentioned rules, only one such request can be made in one year.

The concerned shareholders, holding shares in physical form, if any, and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share Certificate(s) in lieu of the original share Certificate(s) held by them. After issue of duplicate share Certificate(s), the Company by way of Corporate Action will convert duplicate share Certificate(s), if any, into DEMAT form and transfer the shares to IEPF as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as final and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

In view of the current extraordinary circumstances due to COVID-19 pandemic, the bulk mailing services of the Indian Postal Department did not fully resumed on account of nationwide lock-down, hence the Company could not communicate individually to the concerned shareholders for claiming their aforesaid unclaimed dividends.

In case no valid claim in respect of equity shares is received from the shareholders, by due date or such other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF by the given date as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF.

In case the shareholders have any queries on the subject matter and Rules, they may contact the Company at Tel: 022- 66637373 & Email: csupport@indofil.com or Company's Registrar and Transfer Agent at M/s. MAS Services Limited, T-34, 2nd Floor, Okhla Industrial Area, Phase - II, New Delhi - 110020, Tel: 28596060 / 28594060 / 40053636 / 40052115, Fax: 28503748, Email: info@masserv.com

For Indofil Industries Limited
Sd/-
Devang R Mehta
Company Secretary & Legal
Membership No- 8930
Place: Mumbai
Date: 11 February, 2021



MERCANTILE VENTURES LIMITED

CIN: L65191TN1985PLC037309
Regd. Office: 88, Mount Road, Guindy, Chennai - 600 032. Contact No. 044-4043 2209
Email: admin@mercantileventures.co.in, Web address: www.mercantileventures.co.in

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2020

Sl.No	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter ended			Nine Months ended			Quarter ended			Nine Months ended		
		Unaudited 31.12.2020	Unaudited 30.09.2020	Unaudited 31.12.2019	Unaudited 31.12.2020	Unaudited 31.12.2019	Audited 31.03.2020	Unaudited 31.12.2020	Unaudited 30.09.2020	Unaudited 31.12.2019	Unaudited 31.12.2020	Unaudited 31.12.2019	Audited 31.03.2020
1	Total income from operations	376.25	392.56	419.98	1,176.07	1,182.25	1,606.10	929.36	924.88	965.27	2,797.68	2,817.73	3,823.94
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	187.41	287.95	158.04	617.10	523.85	686.80	193.61	283.72	279.01	602.63	662.99	839.64
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	187.41	287.95	158.04	617.10	523.85	686.80	193.61	283.72	279.01	602.63	662.99	839.64
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	145.34	215.48	124.52	466.89	402.07	853.74	141.99	205.91	245.04	434.20	539.62	1,136.59
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	307.67	646.16	214.60	1,316.99	465.24	(142.73)	448.21	884.64	306.50	1,698.14	691.61	(33.84)
6	Equity Share Capital	11191.82	11191.82	11191.82	11191.82	11191.82	11191.82	11191.82	11191.82	11191.82	11191.82	11191.82	11191.82
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	0.13	0.19	0.11	0.42	0.36	0.76	0.17	0.22	0.13	0.51	0.40	0.84
	Basic:	0.13	0.19	0.11	0.42	0.36	0.76	0.17	0.22	0.13	0.51	0.40	0.84
	Diluted:	0.13	0.19	0.11	0.42	0.36	0.76	0.17	0.22	0.13	0.51	0.40	0.84

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Standalone and consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
2. The Statutory Auditors have carried out a limited review of the accounts for the quarter and nine months ended 31 December 2020 and have issued an unmodified report.
3. The full format of the quarterly financial results are available on the websites of Stock Exchange at www.bseindia.com and also on Company's website www.mercantileventures.co.in.

Place: Chennai
Date: February 10, 2021

For Mercantile Ventures Limited

E N Rangaswami
Whole-time Director
DIN - 06463753

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

JET AIRWAYS (INDIA) LIMITED

Corporate Office: 3rd Floor, Global One, 212, LBS Marg, Kurla West, Mumbai-400079
CIN: L99999MH1992PLC066213; Website: www.jetairways.com
E-mail: rp.jetairways.in.gt.com

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") that a meeting of Jet Airways (India) Limited under CIRP (the Company) is scheduled to be held on Monday, 15 February 2021 inter alia, to consider and approve the Audited Financial Results of the Company for the year ended 31 March, 2020. The Company is undergoing Corporate Insolvency Process (CIRP) in terms of the provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("IBC") and the management of affairs of the Company are vested in the Resolution Professional, Mr. Ashish Chawchharia ("RP"), appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated 20 June, 2019.

For Jet Airways (India) Limited
Sd/-
Ashish Chawchharia
Resolution Professional
(IBBI/PA-001/JP-P00294/2017-18/10538)
10C Hungerford Street, Kolkata - 700017
E: ashish.chawchharia@nclt.com
Grant Thornton
Place: Mumbai
Date: 11 February 2021
This information is also available on the website of the Company at www.jetairways.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

ANTONY WASTE HANDLING CELL LIMITED

CIN: U90001MH2001PLC130485
Registered office: 1403, 14th Floor, Dev Corpora Building, Opp. Cadbury Company, Eastern Express Highway, Thane - 400 601, Maharashtra, India
Telephone: +91 (22) 4213 0300 / +91 (22) 4100 9295;
Email: investor.relations@antonyasia.com; Website: www.antony-waste.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2020

Sr. No.	Particulars	Quarter Ended		
		31-12-2020 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	31-12-2019 (Unaudited)
1	Total Income from Operations	12,730.38	34,240.63	11,712.16
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,170.57	5,162.73	1,653.40
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,170.57	5,162.73	1,653.40
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,943.17	4,850.05	1,107.28
5	Other comprehensive income/ (loss) (net of tax)	(7.76)	(23.28)	(6.42)
6	Total Comprehensive Income for the period	1,935.41	4,826.77	1,100.86
7	Equity Share Capital	1,414.36	1,414.36	715.14
8	Earnings Per Share (after extraordinary items) (on Face value ₹ 5 each)			
	1. Basic (not annualised) (in ₹)	5.31	12.99	4.94
	2. Diluted (not annualised) (in ₹)	5.31	12.99	3.00

Notes:
1. Antony Waste Handling Cell Limited ("the Company" or "the Holding Company") and its subsidiaries are together referred to as 'the Group' in the following notes. This consolidated financial results ("financial results") have been prepared to comply in all material respects with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time. The Audit Committee has reviewed these results and the Board of Directors have approved these financial results at their respective meetings held on 10 February 2021.
2. The Holding Company has completed its Initial Public Offering (IPO) of 9,523,345 equity shares of face value of ₹ 5 each at an issue price of ₹ 315 per equity shares, consisting of fresh issue of 2,898,412 equity shares and an offer for sale of 6,624,933 equity shares by the selling shareholders. The equity shares of the Holding Company were listed on BSE Limited and National Stock Exchange of India Limited ("NSE") on 1 January 2021. Further, the Holding Company has received letter from NSE dated 31 December 2020 to ensure submission of financial results in accordance with Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, if listed after the end of the quarter but before due date for submission of said financial results. Accordingly, the Holding Company has prepared these unaudited consolidated financial results to ensure above compliance.

The utilization of IPO proceeds is summarized below: (₹ in lakhs)

Particulars	Amount to be utilised	Utilisation upto 31.12.2020	Unutilised amount as on 31.12.2020
Part-financing for Pimpri Chinchwad Municipal Corporation waste to energy Project through investment in AG Enviro Infra Projects Private Limited and/or Antony Lara Enviro Solutions Private Limited, subsidiaries of the Company.	4,000.00	-	4,000.00
Reduction of the consolidated borrowings of the Holding Company by infusing debt in AG Enviro Infra Projects Private Limited, a subsidiary company for repayment/prepayment of portion of their outstanding indebtedness.	3,850.00	-	3,850.00
General corporate purposes (including IPO expenses apportioned to the Holding Company).	650.00	-	650.00
Total	8,500.00	-	8,500.00

3. Trade receivables (non current) as at 31 December 2020 include amounts which are due from the Municipal Corporations aggregating ₹ 805.13 lakhs, which are outstanding for a long time. Out of ₹ 805.13 lakhs, amount aggregating ₹ 60.13 lakhs are presently under arbitration, amounts aggregating ₹ 125.98 lakhs are presently pending with the dispute resolution committee of the Municipal Corporation, ₹ 55.02 lakhs are presently disputed and being discussed with the Municipal Corporations and ₹ 564.00 lakhs are presently disputed under High Courts. Owing to the aforesaid, the recoverability of these amounts is expected to take some time. However, the Holding Company is hopeful of recovering these trade receivables in due course and hence, the same are considered as good of recovery as at the reporting date.
4. Trade receivables (current) and other financial assets (current) as at 31 December 2020 include amounts of ₹ 1,603.20 lakhs and ₹ 3,975.12 lakhs respectively, which represents escalation claim and minimum wages, respectively recoverable from Municipal Corporation, where are overdue for substantial period of time and the claims are currently under review with Municipal Corporation. Based on legal opinion and past experience of recovering such amount from municipalities, the Holding Company is hopeful of recovering these amounts in due course and hence, the same are considered as good of recovery as at the reporting date.

Sr. No.	Particulars	Quarter Ended		
		31-12-2020 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	31-12-2019 (Unaudited)
a	Total revenue	1,535.30	4,482.45	1,549.13
b	Profit before tax	364.21	1,154.00	183.54
c	Net profit for the period	160.20	949.99	183.54
d	Other comprehensive income/ (losses)	13.45	40.35	(16.90)
e	Total comprehensive income	173.65	990.34	166.64

6. Estimation of uncertainties relating to the global health pandemic from Covid-19
The outbreak of COVID 19 pandemic globally and in India is causing significant disturbance and slowdown of economic activity. The nationwide lockdown ordered by the Governments has resulted in significant reduction in economic activities and impacted the operations of the Group in the short term in terms of decrease in revenue due to reduction in volume of collection of wastes. The Group has considered the possible effects that may result from the pandemic on the carrying amounts of assets and liabilities. In developing the assumptions relating to the possible future uncertainties in the global economic conditions, the Group, as at the date of approval of these financial results, has used internal and external sources of information on the expected future performance of the Group. The eventual outcome of impact of COVID-19 on the Group's financial results may be different from those estimated as at the date of approval of these financial results depending on how long the pandemic lasts and time period taken for the economic activities to return to normalcy.

7. The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and on the Company's website www.antony-waste.com.

For and on behalf of the Board of Directors of
Antony Waste Handling Cell Limited
Sd/-
Jose Jacob Kallarackal
Chairman and Managing Director
DIN: 00549994
Place: Thane
Date: 10 February 2021

ISMT Limited
Regd. Office: Panama House (Earlier known as Lunik Towers), Viman Nagar, Pune - 411 014
Ph. : 020-41434100 Fax : 020-26630779 E-mail : secretarial@ismt.co.in
CIN : L27109PN1999PLC016417

EXTRACT OF THE STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED DECEMBER 31, 2020

Sr. No.	Particulars	Quarter ended			
		December 31, 2020 (Unaudited)	December 31, 2019 (Unaudited)	December 31, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
1	Total Income	391.21	307.58	812.07	1336.98
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional Items)	(61.61)	(64.46)	(240.98)	(251.19)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items)	(57.69)	(53.52)	(230.32)	(242.32)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional Items)	(57.69)	(53.47)	(230.3	

राज्यपाल नियुक्त सदस्य प्रकरणी न्यायालयात दाद मागणार-पटोले

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्य हे सरकारने शिफारस केलेले असतात. परंतु राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांनी त्यांची नियुक्ती अडवून ठेवली आहे. हा लोकशाहीचा खून आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शहरात आल्यावर 'मिट द प्रेस' मध्ये ते बोलत होते. पटोले म्हणाले, सरकारने सूचित केलेल्या सदस्यांची नियुक्ती अडवून ठेवणे योग्य नाही. राज्यपाल तसे गरीब आहेत. त्यांच्याकडे बघितल्यावर तसे वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा त्यांच्यावर दबाब असावा. हे प्रकरण असेच प्रलंबित ठेवल्यास न्यायालयात जाऊ. सेलिब्रिटींच्या टिवटच्या चौकशीबाबत ते म्हणाले, त्यांचे टिवट सारखे आहेत. मोदी सरकार आणि भाजपची प्रतिमा मलीन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर टिवट करण्यासाठी दबाव होता काय, हे तपासण्याची काँग्रेसची मागणी आहे. कोणत्याही सेलिब्रिटींना त्रास देण्याचा उद्देश नाही, असा दावाही त्यांनी केला.

पुण्यातील लसीकरण केंद्रे वाढवण्याचा निर्णय

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरातील सरकारी आणि खासगी डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण वाढवण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून ती १०० पर्यंत नेण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे.

महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्र वाढवण्याच्या सूचना महापालिका आरोग्य विभागाला के ल्या आहेत. सध्या शहरातील २५ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयातील केंद्रांचा समावेश आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होत आहे, मात्र त्या के द्रांवर को-विन अॅप ऑनलाइन होण्याची प्रक्रिया सुरळित होत आहे. त्यामुळे त्याच रुग्णालयातील केंद्रांवर

रुग्णालय वाह्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे. के द्रांची संख्या वाढवल्यास गर्दी होणार नाही, तसेच नजिकच्या केंद्रांवर जाऊन लाभार्थी लस घेऊ शकतील, अशी यामागील कल्पना आहे. संबंधित रुग्णालयांची चर्चा करण्यात येत आहे. लसीकरणाची केंद्रे वाढवण्याच्या दृष्टीने लस टोचणारे कर्मचारी, खोल्या आणि वैद्यकीय तज्ज्ञ असे सहकार्य के ले जाईल, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

इंडियन बँक
Indian Bank

विभागीय कार्यालय
२ रा मजला, हर्मास व्हॅल्यू सेंट्रल एव्ह्यू रोड, लेन क्र.३
कल्याणी नगर, पुणे - ४११००६
फोन : ०२०-२६६६६६६३ / २६६६६६६४ फॅक्स : ०२०-२६६६६६६०

जाहिर नोटीस

निवृत्त ब्राह्मण कळविण्यात येते कि आम्ही आमची इंडियन बँकेची कोल्हापूर शाखा इंडियन बँक पूर्वी अलाहाबाद बँक (आता इंडियन बँक शाखा) दि. १५.०३.२०२१ पर्यंत समाविष्ट करत आहोत. शाखेचा नवीन पत्ता खाली नमुद केला आहे:

विद्यमान शाखांचे नाव / कोड	शाखेचे नाव आणि कोड (नवीन करणे)
५९७, ई-वॉर्ड, भारकरवाव जाणव चौक, पहिली लेन, शाहूपुरी, कोल्हापूर - ४९६००५	२०४, ई-वॉर्ड, कांचन जंग बिल्डिंग, हॉटेल पंचशिल समोर, न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड, कोल्हापूर ४९६००५

आपल्याद्वारे उपरोक्तलेल्या आमच्या सर्व विद्यमान सेवा आणि सुविधा अमरवित्तित राहतील ज्यावा अपुण आमच्या उपरोक्त नवीन पत्त्यावर लाभ घेऊ शकता. आम्ही आपल्या निवास, आत्मविश्वासाचे मोठ्या प्रमाणावर नुस्त्यांक करतो आणि आमच्या बँकेक सेवांवरून आपल्या निवेचे मनापासून कौतुक करतो.आम्ही नविण्यात आल्यास सर्व बँकेक मर्याद भागवत आहोत. आमच्या विश्वासा बद्दल धन्यवाद, पुढील स्पष्टीकरण आवश्यक असल्यास आणि किंवा कोणत्याही अडथळ असल्यास ब्राह्मण संबंधित शाखेच्या शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधू शकतात.

अचल प्रबंधक

जुनी कृषी विपणन पद्धतीही कायम!

(पान १ वरून)विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नव्वद मिनिटांच्या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना विरोधकांना लक्ष्य केले. काँग्रेस हा दुभंगलेला व गोंधळलेला पक्ष असून, या पक्षाच्या लोकसभा व राज्यसभेत वेगवेगळ्या भूमिका आहेत, असे मोदी म्हणाले.

संसद आणि सरकारला शेतकऱ्यांबद्दल आदर आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळातील उच्चपदस्थ मंत्री शेतकऱ्यांशी चर्चेस पुढे येत आहेत, त्यांच्याशी बोलत आहेत. त्यांना शेतकऱ्यांविषयी आदर आहे. संसदेत कायदे मंजूर करण्यात आले असले तरी बाजार व्यवस्था चालूच राहणार आहे. किमान हमी भावही कायम राहणार आहेत, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी

आयोजक:

संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान(र.वि.)

खयाल यज्ञ

कलाकार: उ.राशीद खान साहेब, पं.व्यंकटेशकुमार, पं.अंजय पोहनकर वि.अलका देव-मारुलकर, पं.उदय भवाळकर, पं.विजय कोरकर पं.केवळकुमार गुरव, पं.शौनक अभिषेकी, पं.भुवनेश कोमकली धनंजय हेगडे, आरती ठाकूर-कुंडलकर, सायली तळवलकर, सौरभ काडगांवकर

स्थळ: यशवंतराव चव्हाण रंगमंदिर, कोथरुड, पुणे १२ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७ पासून

प्रवेशिका www.showline.in वर उपलब्ध

सिझन देणगी प्रवेशिका: रु.५०००, वाल्कनी रु.३००० (Processing Fees+Local taxes extra)

ति.वि.रंगमंदिरावर स.९.३० ते ११, सायं.५ ते ८

भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी

आयोजक:

संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान(र.वि.)

खयाल यज्ञ

कलाकार: वि.अभिनी मिश्रे-देशपांडे, वि.पद्मा तळवलकर, संदीप रानडे पं.जयतीर्थ मेवूडी, डॉ.भरत बळवल्ली, वि.सावनी शेंडे-साठे डॉ.राम देशपांडे, पं.मधुप मुद्गल, पं.रितेश-पं.रजनीश मिश्रा सुरंजन-शुभम खंडाळकर, आंका रावकर, सौरभ नाईक, अनुजा झोकरकर

स्थळ: यशवंतराव चव्हाण रंगमंदिर, कोथरुड, पुणे १३ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७ पासून

प्रवेशिका www.showline.in वर उपलब्ध

सिझन देणगी प्रवेशिका: रु.५०००, वाल्कनी रु.३००० (Processing Fees+Local taxes extra)

ति.वि.रंगमंदिरावर स.९.३० ते ११, सायं.५ ते ८

भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी

आयोजक:

संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान(र.वि.)

खयाल यज्ञ

साय: डॉ.अरविंद धते, सुयोग कुंडलकर, श्रीराम हसबनिन, तन्मय देवके पं.रामदास पकसुते, भरत कामत, प्रशांत पांडे, रोहित मुजुमदार, डॉ.शिमिता आपटे, आनंद देशमुख पं.विजय घाटे, मिलिंद कुलकर्णी, उदय कुलकर्णी, अभिनव रवडे, सुभाष कामत, निखिल फाटक संजय देशपांडे, सागर पटोकर, राहुल सोलापुरकर, अभिषेक सिनकर, सिलावर चक्रवर्ते, राहुल गोळे उ.दिलशाद खान, पं.अरविंदकुमार आजाद, प्रणव गुरव, अजिंक्य गलांडे, प्रताप आजाद, मिलिंद कुलकर्णी

स्थळ: यशवंतराव चव्हाण रंगमंदिर, कोथरुड, पुणे १२, १३, १४ फेब्रुवारी २०२१ रोज सकाळी ७ पासून

प्रवेशिका www.showline.in वर उपलब्ध

भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी

आयोजक:

संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान(र.वि.)

खयाल यज्ञ

कलाकार: पं.राजन-पं.साजन मिश्रा, वि.आरती अंकलीकर-टिकेकर, वि.देवीकी पांडे मंजुषा पाटील, पं.राहुल देशपांडे, पं.रघुनंदन पाणरीकर, वि.कलापिनी कोमळी निशाद बाकर, गौतम काळे, विनय रामदासन, नागेश आडगांवकर, कृष्णा मुखेकर

स्थळ: यशवंतराव चव्हाण रंगमंदिर, कोथरुड, पुणे १४ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७ पासून

प्रवेशिका www.showline.in वर उपलब्ध

सिझन देणगी प्रवेशिका: रु.५०००, वाल्कनी रु.३००० (Processing Fees+Local taxes extra)

ति.वि.रंगमंदिरावर स.९.३० ते ११, सायं.५ ते ८

ISMT Limited					
Regd. Office: Panama House (Earlier known as Lunikad Towers), Viman Nagar, Pune - 411 014 Ph : 020-41434100 Fax : 020-26630779 E-mail : secretarial@ismt.co.in CIN : L27109PN1999PLC016417					
EXTRACT OF THE STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED DECEMBER 31, 2020					
₹ in Crore					
Sr. No.	Particulars	Quarter ended December 31, 2020	Quarter ended December 31, 2019	Nine months ended December 31, 2020	Year ended March 31, 2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	391.21	307.58	812.07	1336.98
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional items)	(61.61)	(64.46)	(240.98)	(251.19)
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(57.69)	(53.52)	(230.32)	(242.32)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(57.69)	(53.47)	(230.32)	(240.37)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax))	(57.92)	(59.99)	(230.94)	(244.66)
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 5/- per share)	73.25	73.25	73.25	73.25
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	(1,385.65)
8	Earnings per share (of ₹ 5/- each) Basic and Diluted (₹)	(3.94)	(3.65)	(15.72)	(16.41)

Notes:
1 Additional information on standalone financial results is as follows:

Particulars	Quarter ended December 31, 2020	Quarter ended December 31, 2019	Nine months ended December 31, 2020	Year ended March 31, 2020
Revenue from Operations	384.78	301.95	780.42	1304.29
Profit before tax	(58.28)	(59.58)	(230.75)	(242.38)
Profit after tax	(58.28)	(59.53)	(230.75)	(240.43)

2 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the same are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com) & www.bseindia.com) and also on the Company's website (www.ismt.com).

3 The Auditors have qualified the Financial Results in respect of Investment in and receivables from Subsidiary Company. Recoverability of amounts from Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Minimum Alternate Tax, non-provision of overdue/penal and compounding of interest on loans, inability to determine the recoverable value of Captive Power Plant and impairment of Investment including advances to wholly owned Subsidiary Company The details of the same form part of the Financial Results which are available on the aforesaid websites.

4 The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) to the extent applicable.

5 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 10, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a "Limited Review" of the results for quarter and nine months ended December 31, 2020.

For ISMT Limited
Rajiv Goel
Chief Financial Officer

Place : Pune
Date : February 10, 2021

कॅनरा बँक Canara Bank

असेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा,
१२५९, डेकन जिमखाना, रेणुका कॉम्प्लेक्स, २रा मजला, जंगली महाराज रोड,
पुणे-४११००४, फोन : ०२०-२५५१९०२७, २५५३२९५५

विक्री सूचना

सिव्युरिटायझेशन अॅण्ड रीकन्स्ट्रक्शन अॅण्ड फायनान्शियल अॅसेट्स अॅण्ड एफ्फोर्समेंट ऑफ सिव्युरिटी इंटेस्ट्रेट अॅव्ह २००२ आणि त्यासह वाचण्याच्या सिव्युरिटी इंटेस्ट्रेट (एफ्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील रूल ८ (६) व्हा अर्दीनुसार स्थावर मिळवलीच्या विक्रीकरिता ई-ऑक्शन विक्री सूचना या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि कर्जदार व जामीनदार यांना विशेषकरून सूचना देण्यात येते की पुढे नमुद केलेल्या स्थावर मालमत्ता ज्या सुरक्षित धनको यांच्याकडे महाण/बोच्याअंतर्गत असून कॅनरा बँक, असेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा, पुणे यांचे अधिकृत अधिकारी यांनी या मालमत्ताचा प्रतिकाल्मक ताबा घेतला आहे, या संदर्भात मे. वेण्णोदेवी फुड प्रॉडक्ट्स प्रा. लि. (कर्जदार), श्री. समीर जी. काकानी (गहाणदार आणि जामीनदार) आणि सौ. नव्या एस. काकानी (गहाणदार आणि जामीनदार). यांच्याकडून कॅनरा बँक असेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा, पुणे यांना येणे असलेली रक्कम रु. ४२,२४,८०,८६९.३२ (दि. ३१/१२/२०२० रोजी) अधिक त्यावरील व्याज आणि आकार वसूल करण्याकरिता सदर मालमत्ताची विक्री "जसे आहे, जेथे आहे" आणि "जसे आहे, जे आहे" आणि "तेथे जे आहे" या तत्त्वावर दि. ०५/०३/२०२१ रोजी करण्यात येणार आहे.

स्थावर/जंगम मालमत्ता, राखीव किंमत, बचाणा आणि बचाणा भरण्याची अंतिम तारीख यांचे पूर्ण तपशील खालीलप्रमाणे.

अ.क्र.	मालमत्ता तपशील आणि स्थळ	राखीव किंमत	बचाणा रक्कम आणि बचाणा भरण्याची अंतिम तारीख	माहित असलेला बोजा
१	ऑफिस नं. एफ-१९, क्षेत्रफळ ३५.७८ चौ.मी., १ ला मजला, के.के. मार्केट, स.नं. १९९/३बी, धनकवडी, पुणे-४११०४३, महाराष्ट्र, श्री. समीर जी. काकानी यांच्या नावावर. (मालमत्ता बँकेच्या प्रतिकाल्मक ताबा अंतर्गत आहे.) घत्तु-सीमा : उत्तरेस : सामाईक पॅसेज, दक्षिणेस : विल्डींग वॉल, पूर्वेस : युनिट नं. एफ-१८, पश्चिमेस : युनिट नं. एफ-२०	₹ ३५,००,०००/- (रुपये तेतीस लाख फक्त)	₹ ३,५०,०००/- (रुपये तीन लाख पन्नास हजार फक्त) दि. ०४/०३/२०२१ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहीत नाही.
२	ऑफिस नं. एफ-२०, क्षेत्रफळ ३५.७८ चौ.मी., १ ला मजला, के.के. मार्केट, स.नं. १९९/३बी, धनकवडी, पुणे-४११०४३, महाराष्ट्र, सौ. नव्या एस. काकानी यांच्या नावावर. (मालमत्ता बँकेच्या प्रतिकाल्मक ताबा अंतर्गत आहे.) घत्तु-सीमा : उत्तरेस : सामाईक पॅसेज, दक्षिणेस : विल्डींग वॉल, पूर्वेस : आश्रय क्षेत्र, पश्चिमेस : समोरील बाजूची जागा.	₹ ३५,००,०००/- (रुपये तेतीस लाख फक्त)	₹ ३,५०,०००/- (रुपये तीन लाख पन्नास हजार फक्त) दि. ०४/०३/२०२१ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहीत नाही.
३	प्लॉट नं. ५०२, ५ वा मजला, चर्डी क्षेत्रफळ ६४.०० चौ.मी., बांधकाम क्षेत्रफळ ७६.८० चौ.मी., पद्दती अपार्टमेंट, टी पी. ४, फायनल प्लॉट नं. १०७ व १०८, सब-प्लॉट नं. ११२ व ११३, मुरारजी पेठ, नॉर्थ सोलापूर यांच्या हद्दीत आणि सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत, ला. नॉर्थ सोलापूर, जि. सोलापूर, महाराष्ट्र, पिन-४१३००७ सौ. नव्या काकानी यांच्या नावावर. (मालमत्ता बँकेच्या प्रतिकाल्मक ताबा अंतर्गत आहे.) घत्तु-सीमा : उत्तरेस : प्लॉट नं. ५०३, दक्षिणेस : बाजूची जागा, पूर्वेस : आश्रय क्षेत्र, पश्चिमेस : समोरील बाजूची जागा.	₹ २९,०२,०००/- (रुपये दोन लाख नव्वद हजार दोनशे फक्त) दि. ०४/०३/२०२१ रोजी सायं. ५.०० पर्यंत	₹ २,९०,२००/- (रुपये दोन लाख नव्वद हजार दोनशे फक्त) दि. ०४/०३/२०२१ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहीत नाही.

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तीकरिता कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट व्हाजणे (www.canarabank.com) यावर उपलब्ध करून देण्यात आलेली "ई-ऑक्शन" लिंक पहावी. किंवा मुख्य प्रबंधक असेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा, १२५९, डेकन जिमखाना, रेणुका कॉम्प्लेक्स, २रा मजला, जंगली महाराज रोड, पुणे-४११००४, फोन : ०२०-२५५१९०२७ व २५५३२९५५ यांच्याशी कामकाजाच्या वेळेत कुठल्याही कामकाजाच्या दिवशी संपर्क साधावा.

दिनांक : १०/०२/२०२१
स्थळ : पुणे

(मजकूरत संदिग्धत आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरावा.)

अधिकृत अधिकारी,
कॅनरा बँक

GRAVISS HOSPITALITY

सौआयपन: एल५५१०१पीएन१९५९पीएलसी०१२७६१

नोंदणी. कार्यालय: प्लॉट क्र. जे-१७७, पिंपरी चिंचवड इंडस्ट्रीयल एरिया, एम.आय.डी.सी.
भोसरो, पुणे - ४११०२६. www.gravishospitality.com दूरध्वनी: ०२२-६२५१३१३१
ई-मेल आयडी: investors.relations@gravishospitality.com

		(रु. लाखांमध्ये)			
		एकमेव		एकत्रिकृत	
अनु क्र.	तपशील	संपलेले त्रैमासिक		संपलेले वर्ष	
		३१.१२.२० अलेखापरीक्षित	३०.०९.२० लेखापरीक्षित	३१.१२.१९ अलेखापरीक्षित	३१.०३.२० लेखापरीक्षित
१	कार्यालय एकूण उत्पन्न (निव्वळ)	३५२	३०	१,१९९	४,०१६
२	कर पूर्व कालावधीसाठी एकूण नफा/(तोटा)	(३७८)	(३६४)	(३६९)	(१,१३३)
३	कर पश्चात कालावधीसाठी एकूण नफा/(तोटा)	(२८३)	(२७२)	(२८९)	(८७८)
४	इतर सर्वंकष उत्पन्न (कर पश्चात)	-	-	७	(२७)
५	एकूण सर्वंकष उत्पन्न (कर पश्चात)	(२८३)	(२७२)	(२८२)	(९०९)
६	समभाग भांडवल	१,४१०	१,४१०	१,४१०	१,४१०
७	प्रांती भाग (प्रत्येकी रु. २/-) (वार्षिकीकरण नाही)				
	(१) मूळ (रु.):	(०.४१)	(०.३९)	(०.२६)	(१.२८)
	(२) सौम्यीकृत (रु.):	(०.४०)	(०.३९)	(०.२६)	(१.२८)

टिप: सेबी (लिस्टिंग ऑक्शनेशन अॅण्ड डिसक्लोझर रिग्युलॅटिंग रेग्युलेशन) नियमावली, २०१५ च्या ३३ च्या अनुषंगाने स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करवण्याच्या त्रैमासिकाच्या वित्तीय निकषांचा उपरोक्त हा सविस्तर आरखडा आहे. त्रैमासिक वित्तीय निकषांचा पूर्ण आरखडा कंपनीच्या www.gravishospitality.com तसेच स्टॉक एक्सचेंज च्या (www.bseindia.com) वा संकेतस्थळवर देखील उपलब्ध आहे.

ग्राविस हॉस्पिटॅलिटी लिमिटेड करिता
सहो/- टीना परडन,
बिगर कार्यकारी - अख्यातंत्र्य संचालक
डॉआयपन: ०७१६८८७४

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८

स्थापत्य विभाग
ई-निविदा सूचना क्र.-स्थापत्य/ह मुख्यालय/८७/२/२०२०-२०२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून खालील नमुद केलेल्या कामासाठी ई टेडर्स पद्धतीने परसेट टेड निविदा मागविण्यात येत आहे.

- निविदा वर भरताना एकूण निविदा रकमेतून रॉयल्टी रकम व मंटेरियल टेस्टींग रकम वगळून आलेल्या रकमेवर निविदा दर भरवा.
- प्रचलित दराने GST विलगत अदा केली जाईल, त्यामुळे GST वगळून दर द्यावेत.

अ. क्र.	कामाचे नाव	एकूण निविदा रकम (4+5+6)	रॉयल्टी व मंटेरियल टेस्टींग रकम वगळून निविदा रकम	रॉयल्टीची रकम	मंटेरियल टेस्टींग चार्जेस	बचाणा रकम	अनामत रकम	कामाची मुदत (महिने)	निविदा फॉर्म फी (परत न मिळणारी)
1	2	3	4	5	6	7	8	9	10
1.	प्रभाग क्र.३२ मधील सांगवी परिसरातील मुख्य रस्ते अद्यावत पध्दतीने विकसित करणे.	83,130,528	81,757,311	1,014,717	358,500	415,653	4,156,530	24	22,523
2.	प्रभाग क्र.३२ मधील सांगवी परिसरातील अंतर्गत रस्ते अद्यावत पध्दतीने विकसित करणे.	83,110,532	81,984,343	810,589	315,600	415,553	4,155,530	24	22,523

निविदेचे वेळापत्रक

ई निविदा उपलब्ध कालावधी	:-	दि. 11/02/2021 ते दि. 17/02/2021
निविदा स्विकृती अंतिम दिनांक व वेळ	:-	दि. 17/02/2021 दुपारी 03.00 वा.पर्यंत
पूर्व सभा दिनांक व वेळ	:-	दि. 15/02/2021 दुपारी 03.00 वा.पर्यंत
निविदा पूर्व सभा स्थळ	:-	सह शहर अभियंता कार्यालय, पहिला मजला, पिंपरी, पुणे - 411018
निविदा उघडणेचा दिनांक	:-	दि.18/02/2021 दु.३.०० वा.(श.क.श.श.श.श.श.)

कोणतेही कारण न देता निविदा पुर्णतः किंवा अंशतः मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार मा. आयुक्त यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे. निविदा संचाली विक्री खालील संकेतस्थळवर उपलब्ध आहे.

1. www.pcmcdindia.gov.in 2. www.mahatenders.gov.in

सदरची ई निविदा प्रणाली वापरण्याबद्दल काही तांत्रिक अडथळ निवारण NIC यांचेकडील ई-मेल support-epro@nic.in